

**राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना  
दिनांक १ एप्रिल २००५ पासून महागाई भत्ता वाढ  
मंजूर करण्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग  
शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: मभवा-११०४/प्र.क्र.१२/सेवा-९  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : २४ मार्च २००५**

**पहा:- (१) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक मभवा-११०४/प्र.क्र.५/सेवा-९,  
दिनांक १९ जुलै २००४**

**शासन निर्णय**

राज्य शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता अनुज्ञेय असणा-या इतर सर्व पात्र पूर्णकालिक कर्मचा-यांना महागाई भत्ता मंजूर करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ एप्रिल २००५ पासून वेतनश्रेणीतील मूळ वेतन अधिक महागाई वेतनाच्या ११% ऐवजी १४% दराने महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात यावी.

३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे तशाच यापुढेही लागू राहतील.

४. शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या महागाई भत्त्यामुळे येणारा खर्च, हा त्यांचे वेतन व भत्ते यासंबंधीचा खर्च ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची घालण्यात येतो, त्याच लेखा शीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था, नगरपरिषदा व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचा-यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उप लेखा शीर्षाखाली त्यांच्या सहायक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची घालण्यात येतो, त्या उप लेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची घालण्यात यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**मीना जोशी  
शासनाच्या उप सचिव**

प्रति,

प्रधान महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई  
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई  
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर  
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई  
राज्यपालांचे सचिव  
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  
उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक  
मंत्रालयीन सर्व विभाग  
सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हा परिषदाचे शिक्षणाधिकारी  
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती)  
सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती)  
आयुक्त, महानगरपालिका, नागपूर  
प्रशासकीय अधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील नगरपालिका शिक्षण  
मंडळे (पुणे/कोल्हापूर/सोलापूर या महानगरपालिकांची शिक्षण  
मंडळे यांसह)  
मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका  
कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू  
रोड/देवळाली/अहमदनगर  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी  
संचालक, आदिवासी कल्याण, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती)

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख  
 # प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई  
 # प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई  
 # सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई  
 # सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई  
 # प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई  
 # सहसंचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंट, मुंबई  
 उच्च व तंत्र शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती)  
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती)  
 संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती)  
 ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती)  
 नगर विकास विभाग, यूडी-१०, मंत्रालय, मुंबई (२० प्रती)  
 कृषि व पदुम विभाग (२० प्रती)  
 सहकार व वस्त्रोद्योग विभाग (२० प्रती)  
 आदिवासी विकास विभाग (२० प्रती)  
 सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली  
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई  
 कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (४० प्रती)  
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई  
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती  
 जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर  
 जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी  
 जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी  
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती)  
 उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती)

संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती)  
 संचालक, आदिवासी संशोधन व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे  
 आदिवासी विकास आयुक्त, नाशिक  
 सर्व विभागीय समाज कल्याण अधिकारी  
 अपर आयुक्त, आदिवासी उपयोजना, नाशिक/नागपूर  
 सर्व समाज कल्याण अधिकारी, वर्ग-१  
 सर्व आदिवासी कल्याण अधिकारी  
 सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  
 कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर  
 कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी  
 कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला  
 कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी  
 कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई  
 कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे  
 कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर  
 कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद  
 कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर  
 कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती  
 कुलसचिव, श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई  
 संचालक, तांत्रिक प्रशिक्षण, द्वारा- तंत्र शिक्षण संचालक, मुंबई (२५० प्रती)  
 अधीक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे  
 शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग)  
 सर्व कन्या शाळा निरीक्षिका  
 शिक्षण अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका  
 सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग)  
 संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई  
 सर्व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन  
 वित्त विभागातील सर्व कार्यासने  
 निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-९)

# पत्राने.